

कौशल्य विकास व उद्योजकता विभागाच्या
अधिनस्त कौशल्य विकास, रोजगार व
उद्योजकता यंत्रणेच्या अधिपत्याखालील
कार्यालयांसाठी वाहने भाड्याने घेण्याबाबत

महाराष्ट्र शासन

कौशल्य विकास व उद्योजकता विभाग

शासन निर्णय क्रमांक कौविउ-२०१५/प्र.क्र.१४२/प्रशा-२

मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक,

२ रा मजला, मंत्रालय, मुंबई-४०० ०३२.

दिनांक : २६ जुलै, २०१७.

प्रस्तावना :

कौशल्य विकास व उद्योजकता विभागाच्या अधिनस्त कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता यंत्रणेच्या अधिपत्याखालील वाहन मंजूर नसलेल्या २९ कार्यालयांकरीता वाहने मंजूर करण्याबाबतचा प्रस्ताव वित्त विभागाच्या मान्यतेसाठी सादर करण्यात आला होता. त्यानुषंगाने कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता यंत्रणेस एकूण ४० वाहने अनुज्ञेय करण्यास राज्यस्तरीय वाहन आढावा समितीची मान्यता दिली आहे. त्यानुषंगाने याबाबतचा शासन निर्णय निर्गमित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

शासन निर्णय :

कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता यंत्रणेतील अधिनस्त कार्यालयातील सर्व पदांची कर्तव्ये व जबाबदाऱ्यांचा विचार करुन कोणत्या पदांकरीता वाहन सुविधा उपलब्ध करुन देणे आवश्यक आहे, याबाबत राज्यस्तरीय वाहन आढावा समितीने निर्णय घेतला असून त्यानुसार पुढीलप्रमाणे वाहन आढावा मंजूर करण्यात येत आहे-

अ. क्र.	कार्यालयाचे नाव	वाहन अनुज्ञेय असणारे पदनाम	आढाव्यानुसार अनुज्ञेय वाहन संख्या	कार	जीप
कोकण विभाग					
१.	उपसंचालक, विभागीय मुख्यालय, मुंबई विभाग	१	१	१	-
२.	सहायक संचालक, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मुंबई उपनगर/मुंबई शहर/ठाणे/रायगड/ रत्नागिरी/सिंधुदुर्ग	६	६	-	६

पुणे विभाग					
३.	उपसंचालक, विभागीय मुख्यालय, पुणे विभाग, पुणे	१	१	१	-
४.	सहायक संचालक, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, पुणे/ कोल्हापूर/सातारा/सांगली/ सोलापूर	५	५	-	५
नाशिक विभाग					
५	उपसंचालक, विभागीय मुख्यालय, नाशिक विभाग, नाशिक	१	१	१	-
६	सहायक संचालक, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, नाशिक/जळगाव/धुळे/ अहमदनगर /नंदुरबार	५	५	-	५
अमरावती विभाग					
७	उपसंचालक, विभागीय मुख्यालय, अमरावती विभाग, अमरावती	१	१	१	-
८	सहायक संचालक, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, अमरावती/ अकोला/ बुलढाणा/ यवतमाळ/ वाशिम	५	५	-	५
औरंगाबाद विभाग					
	उपसंचालक, विभागीय मुख्यालय, औरंगाबाद विभाग, औरंगाबाद	१	१	१	-
	सहायक संचालक, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, औरंगाबाद/जालना/ परभणी/ हिंगोली/नांदेड/बीड/लातूर/ उस्मानाबाद	८	८	-	८

नागपूर विभाग					
	उपसंचालक, विभागीय मुख्यालय, नागपूर विभाग, नागपूर	१	१	१	-
	सहायक संचालक, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, नागपूर/वर्धा/भंडारा/ गोंदिया/चंद्रपूर/गडचिरोली	६	६	-	६
	एकूण	४०	४०	५	३५

२. उपरोक्त पैकी २९ जीप वाहने ६ महिने कालावधीकरीता भाड्याने घेण्यास खालील अटींच्या अधीन राहून मान्यता देण्यात येत आहे -

- १) वाहने भाड्याने घेण्यासाठी विहित पद्धतीने निविदा प्रक्रीया राबविण्यात यावी.
- २) खर्चात कपात करण्याच्यादृष्टीने शक्य तेथे दौऱ्यांच्या संख्या कमी करण्यात यावी. उपलब्ध माहितीनुसार काही कार्यालये वगळता इतर कार्यालयांमध्ये वर्षभरात अतिशय कमी प्रवास झालेला दिसून येतो. वर्षभरासाठी एकूण ३००० कि.मी. प्रतिमाह $\times १२ = ३६०००$ कि.मी इतक्या सरसकट प्रवासाची परिगणना करण्यात आलेली आहे. तथापि बऱ्याच कार्यालयांकडून झालेला कमी प्रवास लक्षात घेवून, ज्या कार्यालयांकडून मागील वर्षामध्ये जेवढा सरासरी प्रवास झाला असेल आवश्यकतेप्रमाणे तेवढाच प्रवास करण्याची कार्यालयाला मुभा असावी.
- ३) वाहने भाड्याने घेण्यासाठी येणारा खर्च मंजूर अनुदानातून भागविण्यात यावा.

३. सदर शासन निर्णय वित्त विभागाचा अनौपचारिक संदर्भ २६०/१६/विनियम, दिनांक ३१.०५.२०१६ व वित्त विभागाच्या कार्यासन व्यय-६, दिनांक १९.०२.२०१७ अन्वये वित्त विभागाच्या सहमतीने व मान्यतेने निर्गमित करण्यात येत आहे.

४. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१७०७२६१५५३१३३७०३ असा आहे. हा शासन निर्णय डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावांने,

(ब.शे.मांडवे)

उप सचिव, महाराष्ट्र शासन

प्रति,

१. महालेखाकार (लेखा व अनुज्ञेयता/लेखापरीक्षा)-१/२, मुंबई/नागपूर
२. अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई

३. प्रधान सचिव, कौशल्य विकास व उद्योजकता विभाग यांचे स्वीय सहायक
४. आयुक्त, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता संचालनालय, कोकण भवन, नवी मुंबई
५. सर्व सहायक संचालक, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता
६. वित्त विभाग (विनियम/व्यय-६) मंत्रालय, मुंबई-३२.
७. सर्व कार्यासने, कौशल्य विकास व उद्योजकता विभाग, मंत्रालय, मुंबई-३२
८. निवडनस्ती, प्रशा-२